

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन शुद्धिदपत्र, क्रमांक: सीडीआर- 1096/प्र.क्र. ६९/अकरा,
मंत्रालय, मुंबई-400 032, दिनांक 2 सप्टेंबर, 1996.

शुद्धिपत्र

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्त्णक) नियम, 1979 च्या, 31. ऑगस्ट, 1995 पर्यन्तच्या, सुधारित आवृत्तीतील नियमातील नियम 2 (क)(तीन) मध्ये सध्याच्या मंजकुराएवजी पुढील मंजकूर वाचावा:-

"शासकीय कर्मचा-याशी/किंवा शासकीय कर्मचा-याच्या पतीशी/पत्नीशी रक्ताच्या नात्याने किंवा विवाह-संबंधामुळे संबंधित असलेल्या व शासकीय कर्मचा-यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो!"

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. द. ठाकूर,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
मुख्य सचिवांच्या कार्यालयातील सह सचिव,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,

- * प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, गुंबई,

सामान्य प्रशासन विभाग/कार्यासन क्रमांक 8, 10, 12, 19, 20, 28, 34,

गृह विभाग/पोल-1,

महसूल व वन विभाग,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख.

निवडनस्ती

* पत्राद्वारे.

शा.म.मु.रोटा/एच-742(4000-9-96)